

# खोडमाशी, खोडसड़, कॉलर रॉटचा रोखूया प्रादुर्भाव



डॉ. एस. बी. महाजन



डॉ. एम. पी. देशमुख



खोडमाशी शिरून खोडमाशीच्या अळीने पोखरून केलेले नुकसान.



तंबाखूवरील पाने खाणारी अळी.

सोयाबीन पिकामध्ये पोषक हवामान स्थिती निर्माण होताच विविध कीड़-रोगांचा प्रादुर्भाव झपाटाच्याने वाढतो. सद्य: स्थितीत खोडमाशी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी या किडीसह कारडी मूळ व खोडसड तसेच कॉलर रॉट या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पिकाचे निरीक्षण करून नियंत्रणासाठी त्वारीत उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे.

**अ**नुसूल वातावरणात सोयाबीन पिकावर विविध कीड़ व रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येते. स्थायाची हवामान स्थिती ही विविध कीड़-रोगांचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक आहे. या कानात सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव झपाटाच्याने वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन पिकाचे या कीड़-रोगांच्या प्रादुर्भावापासून वेळीच संरक्षण न केल्यास उत्पादनात भाटी घट येण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी सोयाबीन पिकावर येणाऱ्या कीड़-रोगांची ओळख, नुकसान, नियंत्रणाचे उपाय तसेच घ्यावयाची काळजी याचाबद भाहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेपेकरून वेळीच प्रभावी नियंत्रण मिळविता येईल.

## खोडमाशी

- प्रौढ खोडमाशी देठावर व पानावर अंडी घालते. अंडगांतू २ ते ७ दिवसांत पाय नसलेली पांढरी अळी बाहेर येते.
  - ही अळी पानाच्या देठातू मुख्य खोडात किंवा फांदीत छिद्र करून आतील भाग पोखरून खाते.
  - रोपावस्थेत प्रादुर्भाव झाल्यास रोपावर विपरीत परिणाम होते.
- फवाराणी (प्रति लिटर पाणी)**
- इथिअॅन (५० ई.सी.) १ ते ३ मिलि किंवा
  - लॅम्बडा सायडेलोशीन (४.१ टक्के सीएस) ०.६ मिलि किंवा
  - क्लोरऑन्ट्रोनीलीप्रोल (१८.५ एसटी) ०.३ मिलि.

## तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा)

- या बहुभक्षी किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट महिन्यात आढळतो.
  - मादी पतंग पानावर पुंजक्यात अंडी घालते. अंडगांतू नियालेल्या अव्यां सामूहिकपणे पानाचा हिरवा भाग खाते. त्यामुळे पाने जाळीदार दिसतात.
  - जास्त प्रादुर्भावामध्ये झाडावर पाने शिल्लक राहत नाहीत.
  - उपाययोजना
  - हेक्टरी ५ या प्रमाणे स्पोडोलिट्युरचा वापर करून कामगांधी सापळे व प्रकाश सापळे लावावेत.
  - सोयाबीन पिकाच्या बाजूने एंडी या सापळा पिकाची एक ओळ लावावी.
  - एकरी २० ते २५ पक्षी थांबे उभारावेत.
- आर्थिक नुकसान पातळी :** फुलोन्यापूर्वी १० अव्यां प्रति मीटर ओळीत.
- फवाराणी (प्रति लिटर पाणी) :**
- इडोकझाकार्ब (१५.८ ई.सी.) ०.६ मिलि किंवा
  - फ्लॉबेडायमाइड (२० टक्के डब्ल्यूजी) ०.६ ग्रॅम किंवा
  - स्पिनेटोरेम (११.७० टक्के एससी) ०.१ मिलि किंवा
  - टेट्रानिलीप्रोल (१८.१८ टक्के एससी) ०.६ मिलि किंवा
  - नोव्हॅल्युरॉन (५.२५ टक्के) अधिक इंडोकझाकार्ब (४.५० टक्के) (एस.सी.) (संयुक्त) १.६ मिलि किंवा
  - ऑसिटामीप्रीड (२५ टक्के) अधिक बायफेन्नीन (२५ टक्के) (डब्ल्यूजी) (संयुक्त) ०.५ मिलि

- डॉ. एस. बी. महाजन, ९४२९९ २८३३३ (कृषी संशोधन केंद्र, कसवे डिग्रज, जि. सांगली)

## मुख्य रोग



चारकोल रॉटचा प्रादुर्भाव.

### कारडी मूळ व खोडसड

(चारकोल रॉट)

- पावसाने ओढ दिल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
- रोपावस्थेत जास्त लागण दिसून येते.
- लागण जमिनीलगतच्या खोडावर तसेच मुळावर भुक्त काळपट डागांनी होते. खोडाची आणि मुळाची साल रोगप्रस्त झाल्यामुळे अन्न पुरवठा होत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात.
- प्रादुर्भावप्रस्त जमिनीलगतच कोलमडतात, मरतात.
- रोग खोडावर आणि मुळावर काळ्या बुराचीची बोजे दिसून येतात.

### उपाययोजना

- लागवडीपूर्ण शिकारसीनुसार बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे.

- जमिनीत निबोळी ढेप किंवा तत्सम सेंद्रिय खांताचा वापर वाढवावा.
- पिकास आण्याचा ताण पडणार नाही याची काठाची घ्यावी.
- रोगट झाडे उपटून नष्ट करावात.

### कॉलर रॉट

- लागवडीमध्ये जास्त काढ अतिरिक्त पाणी सादून राहिल्यास रोगाची लागण होते.
- झाडाचे मूळ व खोड यामधील भागात बुराचीची पांढरी वाढ दिसते.
- प्रादुर्भावप्रस्त भागाची सड होते. झाड सुकते व मरते.

### उपाययोजना

- रोगप्रस्त झाडे उपटून नष्ट करावात.
- ट्रायकोडर्मा व्हिरोडी १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून मुळाववळ आढळविता करावी.



कॉलर रॉटची लक्षणे.